# **FGP LIMITED**

CIN: L26100MH1962PLC012406

Registered Office - Commercial Union House, 9- Wallace Street, Fort, Mumbai - 400 001 Tel: 2207 0273/2201 5269; Email: investors@fgpltd.in; Website: www.fgpltd.in

November 5, 2020

BSE LIMITED P. J. Towers. Dalal Street. Mumbai 400 021

Re: Security code: 500142

Sub: Disclosure under Regulation 30 read with Regulation 47(3) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 -Newspaper publication

Dear Sir,

In furtherance to the intimation of Board Meeting and closure of Trading Window dated November 3, 2020 filed with the BSE Limited and pursuant to Regulation 30 read with Regulation 47(3) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the newspaper clipping regarding intimation of Board Meeting scheduled to be held on November 11, 2020, published on Wednesday, November 4, 2020 in Business Standard (English Newspaper) and Mumbai Lakshadweep (Marathi Newspaper).

Kindly take the same on record and acknowledge the receipt.

Thanking You.

Yours faithfully, For FGP Limited

**Manish Tiwary** 

Company Secretary

Encl.: As stated above.

Notice is hereby given pursuant to Regulation 47(1) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, 11<sup>th</sup> November, 2020 at Mumbal, interalla, to consider and approve the Unaudited Financial Results of the Company for the Quarter and Half year ended 30 September, 2020 and to consider raising of Funds by way of Preferenti Issue of Securities of the Company to the Promoters / Promoter Group o the Company and determine the issue

As per Regulation 47(2), this Notice is also available on the website of the Company (www.zodiaconline.com). The BSE Limited (www.bseindia.com) and NSEIL (www.nseindia.com). For Zodiac Clothing Company Limited

Kumar lye Company Secretary M. No.: A9600 Place: Mumbai Date : 2<sup>nd</sup> November 2020

KANSAI PAINT

KANSAI NEROLAC PAINTS LIMITED

Website: www.nerolac.com CIN: L24202MH1920PLC000825

Registered Office: Nerolac House, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai - 400 013 Tel: +91-22-24934001; Fax: +91-22-24973704; e-mail: investor@nerolac.com

# **NEROLAC**

#### STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED 30 SEPTEMBER 2020

											(Rs	. in Crores)
MACE MACE THE			Standa	lone		Consolidated						
Particulars	For the quarter ended					For the Year ended	For the quarter ended			For the six m	For the Year ended	
	30.09.2020	30.06.2020	30.09.2019	30.09.2020	30.09.2019	31.03.2020	30.09.2020	30.06.2020	30.09.2019	30.09.2020	30.09.2019	31.03.2020
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total Income from Operations	1288.09	598.05	1243.52	1886.14	2706.99	4943.17	1383.21	638.92	1325.55	2022.13	2867.96	5279.97
Net Profit for the Period (before Tax and Exceptional items)	229.58	55.29	186.99	284.87	413.48	683.60	228.66	41.55	184.54	270.21	407.36	666.96
Net Profit for the Period before tax (after Exceptional items)	218.76	55.29	186.99	274.05	413.48	683.60	228.66	41.55	184.54	270.21	407.36	666.96
Net Profit for the Period after tax (after Exceptional Items)	158.55	42.71	193.39	201.26	341.29	535.40	167.96	29.64	189.92	197.60	334.61	515.78
Total Comprehensive Income for the Period	158.10	42.26	192.90	200.36	340.42	534.38	168.72	28.32	193.84	197.04	333.89	510.55
Equity Share Capital	53.89	53.89	53.89	53.89	53.89	53.89	53.89	53.89	53.89	53.89	53.89	53.89
Other Equity			-5			3732.98				25		3706.41
Earnings Per Equity Share (of Re. 1/- each) (not annualised)								st.				
Basic	2.94	0.79	3.59	3.73	6.33	9.94	3.12	0.62	3.54	3.74	6.25	9.67
Diluted	2.94	0.79	3.59	3.73	6.33	9.94	3.12	0.62	3.54	3.74	6.25	9.67

Note: The above is an extract of the detailed format of Statement of Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Statement of Unaudited Financial Results are available on the websites of Stock Exchanges at https://www.bseindia.com and https://www.nseindia.com and also on the Company's website at https://www.nerolac.com. The auditors have expressed an unqualified review report on the financial results for the quarter and six months ended 30 September, 2020.

Place: Mumbai Date: 3 November 2020 For KANSAI NEROLAC PAINTS LIMITED H. M. BHARUKA VICE CHAIRMAN AND MANAGING DIRECTOR

#### **RAJA BAHADUR** INTERNATIONAL LIMITED

Regd. Office: Harnam House, 3rd Floor Ambalal Doshi Marg, Fort, Mumbai - 400001 CIN: L17120MH1926PLC001273

Tel No. 022- 22654278. Fax: 022-22655210 e-mail id: investor@rajabahadur.com website: www.rajabahadur.com

Pursuant to the Regulation 47 (1) (a) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, November 10, 2020, at 02.30 p.m to interalia approve the Un-audited Financial Results (Standalone and Consolidated) for the quarter and half year ended September 30, 2020.

The notice of board meeting is uploaded on the website of the company at http:// www.rajabahadur.com/nac.php and also on the website of the Stock Exchange a www.bseindia.com

> For and on behalf of the Board Raja Bahadur International Ltd. **Akash Joshi**

TATA
TATA POWER
The Tats Power Company Limited
(Corporate Contracts Department)
Center of Procurement Excellence, 2nd Floor, Sahar Receiving:
Near Hotel Leele, Sahar Airport Road Andheri (E),
Mumbal 400 059, Maharashtra, India
(Board Line: 022-67173917) CIN: L28920MH1919PLC000567

NOTICE INVITING TENDER (NIT)

The Tata Power Company Limited invites tenders from eligible vendors for the following works, (Two Part Bidding).

For detailed NIT, please visit Tender section on website https://www.tatapower.com. Interested bidders to submit Tender Fee and Authorization Letter before 15:00 hrs. Thursday,

Future corrigendum or addendums, if any, shall be published or

tender section of above mentioned website only

NOTICE Notice is hereby given pursuant to Regulation 29 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Require

Regulations, 2015, that a meeting of the

Board of Directors of the Company

scheduled on Wednesday, November

2020, inter alia, to consider and approve th

Unaudited Financial Results for the quarte

company's website viz.,www.fgpltd.in an

the website of the stock exchang

Maheshwari Logistics Limited

CIN: L60232GJ2006PLC049224

Regd Off: MLL House, Shed No. A2-3/2 Opp. UPL. 1st Phase, GIDC, Vani, Valsad

Email: info@mlpl.biz/cs@mlpl.biz

NOTICE Pursuant to Regulation 29 and 47 of the SEB

(Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulations, 2015, notice i

nereby given that a meeting of the Board of

held on Wednesday, the 11th day of November

2020 to consider and approve the Standalon

and Consolidated unaudited Financial Result

for the quarter ended 30th September, 2020.

The said notice may be accessed on th

website of the Company www.mlpl.biz and

also on Stock Exchanges websit

emami realty limited

CIN: L45400WB2008PLC121426 Regd. Off: Acropolis, 13th Floor, 1858/1,

NOTICE Pursuant to Regulations 29 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a

Regulations, 2015, Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, 11th November, 2020 at its registered office at Acropolis, 13th Floor, 18591, Rejdange Main Road, Kasba, Kolkata – 700107, to, inter alla, consider, approve and take on record the Unaudited Standalone and Consolidated Financia

Results of the Company for the 2nd quarter and half-year ended 30th September, 2020. This half-year ended 30th September, 2020. This information is also available on the Company's website viz., www.enamirealty.com and on the websites of the BSE Limited (www.bseindia.com

and the National Stock Exchange of India Limite

For Emami Realty Limite

Payel Agarwal

(ACS: 22418)

www.nseindia.com).

Date: 3rd November, 2020

iga Main Road, Kasba, Kolkata - 700107

For Maheshwari Logistics Limited

By Order of Boa

Company Secretary

Nandula, Vamsikrishn

www.nseindia.com.

Dated: 03.11.2020

Place: Vapi

irectors of the Company is scheduled to be

Sd

Manish Tiwan

Company Secretary

www.bseindia.com

Date: November 3, 2020

and half year ended September 30, 2020. This information is also available on th

Supply and Integration of Smart Meters. (Package Refere CC21VKD029).

Company Secretary 8 Place: Mumbai Compliance Office Dated: November 03, 2020

#### THOOTHUKUDI SMART CITY LIMITED

ARSS INFRASTRUCTURE

**PROJECTS LIMITED** 

Registered Office- Plot No-38, Sector-A, Zone-D, Mancheswar Industrial Estate, Bhubaneswar-751010, Odisha, India, CIN: L14103OR2000PLC006230, Tel No.: +91-0674-2602763, E-mail: cs@arssgroup.in,

Website: www.arssgroup.in

Pursuant to the Regulation 29 read with Regulation 47 of SEBI

(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations

2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the company will be held at Regd. Office of the

Company on Wednesday, 11th November, 2020 inter alia, to consider, approve and take on record Standalone and

Consolidated Unaudited Financial Results of the company for the quarter and half year ended 30th September, 2020.

Further, as per company's code of Conduct for prohibition of

Insider trading, the Trading window for dealing in securities of the company was closed for all designated person of the

company and their immediately relatives since 1st October, 2020

The trading window shall remain close till the expiry of 48 hours after the announcement of Financial Results. The aforesaid

nformation is also available on the website of the company i.e.

**TENDER NOTICE** (Two Cover System)

File. No :E1/3209/2015(VOC Market Ph-I&II)

at (www.arssgroup.in)

Place: Bhubaneswar

Date: 03.11.2020

Dated: 03.11.2020

By Order of the Board

For ARSS Infrastructure Projects Limited

Prakash Chhajer

(Company Secretary & Compliance Officer)

The Managing Director, Thoothukudi Smart City Limited invites tenders for the works Construction VOC Market Phase-I & II in ABD area Thoothukudi City Municipal Corporation Under Thoothukudi Smart City Limited.

Contract Value: Rs.1485.00 Lakhs and Rs.1486.00 Lakhs

:	https://tntenders.gov.in www.tenders.tn.gov.in
;	From 06.11.2020 at 5.00 P.M to 09.12.2020 Upto 3.00 P.M
:	1.Rs.14,85,000 /- 2.Rs.14,86,000/-
;	16.11.2020 at 11.00 A.M
;	09.12.2020 upto 3.00 P.M
3	10.12.2020 at 3.30 P.M
	: :

Online Bidders are requested to upload Bid Documents following the instructions and all the Scan Copy should be submitted Physically in Technical Bid cover. If any Corrigendum / Addendum will be published Only in the aforesaid Governmen

**Managing Director** 

DIPR / 4123 / TENDER / 2020

FGP LIMITED
Regd. Office: Commercial Heisen egd. Office: Commercial Union House, 9, Wallace Street, Fort, Mumbai-400001 CIN: L26100MH1962PLC012406, Tel No. (022) 22070273, 22015269 E-mail: investors@fqpltd.in



Thoothukudi Smart City Limited

0.54

0.12

13.5

0.07

12.98

0.09



# JAGRAN PRAKASHAN LIMITED

Registered Office: Jagran Building, 2, Sarvodaya Nagar, Kanpur-208 005 Tel: +91 512 2216161, Fax: +91 512 2298040 Website: www.jplcorp.in, E-mail:investor@jagran.com CIN:L22219UP1975PLC004147

Extract of Consolidated Unaudited Financial Results for the Quarter and Half-year ended September 30, 2020

(Rs in Lakhs, except per share data) **Particulars** Quarter Ended Quarter Ended Half-year Ended Half-year Ended Year Ended 30.09.2020 30.09.2019 30.09.2020 30.09.2019 31.03.2020 1,09,878.27 2,09,731.86 Total income from operations (net) 28,910.83 51,449.9 48,019.66 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) 1,314.96 5,991.8 -4,747.45 16,056.93 28,578.92 Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) 1,314.96 5,991.8 -4,747.4 16,056.93 28,578.92 1,014.87 12,578.54 -3,416.20 19,153.57 28,090.02 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 1,166.44 27,718.46 12,543.83 -3,225.85 19,097.71 Equity Share Capital (Face value Rs. 2 per share) 5,624.00 5,928.24 5,624.00 5,928.24 5,624.00 Reserve (excluding revaluation reserve Earnings Per Share (Face value of Rs. 2/- each) (not annualized) 0.46 4.12 -0.95 6.29 9.32 Basic Diluted 0.46 4.12 -0.95 6.29 9.32 Net Worth 2,11,625.89 2,16,580.28 2,14,851.74 Debenture Redemption Reserve 1,003.47 Debt Service Coverage Ratio (DSCR) -1.01 7.74 3.02

Net Debt/Tangible Net Worth -0.12 -0.13 -0.09 Debt Equity Ratio: (Long Term Borrowings+Short Term Borrowings-Cash and Cash equivalent s)/Net Worth (Shareholder Fund-Debit nce of Profit and Loss-Miscellaneous Deferred Revenue Expenditure (not written off)]

Ratios (including for comparative periods) have been computed based on the definition included in the Debenture Trust cum Mortgag ecuted in the current period as under

Net Debt/Tangible networth: [(Net Debt=(Long Term Borrowings+Short Term Borrowings+Corporate guarantee and comfort letter issued for subsidiary-Cash and cash equivalents-debt/liquid mutual fund investments excluding mutual fund investments encumbered for borrowings); Tangible net worth=(Total Equity other than revaluations reserves -deferred tax-goodwill-other intangible assets) Debt Service Coverage Ratio: (EBITDA-current tax+/-Minimum alternate tax credit)/(interest+principal repayment of debt) {(EBITDA-current tax+/-Minimum alternate tax credit)/(interest-principal repayment of debt) } (Profit before tax+depreciation and amortisations+interest expense-other income))

Interest Service Coverage Ratio:(EBITDA / Interest expense)

Interest Service Coverage Ratio (ISCR)

Debt Equity Ratio

Date: 03 11 2020

Place: Kanpur

- The above is an extract of the detailed format of quarter / half-year ended Financial Results filed with the Stock Exchanges und Regulations 33 and 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations. 2015. The full format of quarter half-year ended Financial Results and items referred in sub-clauses (a), (b), (d) and (e) of Regulation 52(4), the pertinel disclosures have been made and are available on the websites of the Stock Exchanges i.e. www.nseindia.com and www.bseindia.com and also available on the Company's website www.jplcorp.in.
- The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their re on November 03, 2020 and have been subject to limited review of the statutory auditors of the Company
  - ne Unaudited Financial Results is as folk

Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Half-year Ended	Half-year Ended	Year Ended
	30.09.2020	30.09.2019	30.09.2020	30.09.2019	31.03.2020
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Total revenue from operations	25,275.81	43,310.23	42,721.94	92,188.06	1,77,224.50
Profit before Tax	3,540.03	5,416.25	951.15	14,387.95	28,829.03
Profir after Tax	2,631.63	9,657.56	704.15	15,602.68	26,228.34
Total Comprehensive income	2,631.63	9,628.43	704.15	15,551.96	25,858.42

For Jagran Prakashan Limited

Mahendra Mohan Gunta (Chairman & Managing Director)

# www.nseindia.com. Place: Kolkata Date: November 03, 2020

Cox & Kings Limited Registered Office: Turner Morrison Building, 1st Floor, 16, Bank Street, Fort, Murnbai – 400 001.

NOTICE

NOTICE is hereby given that pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing NOTICE is hereby given that pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Meeting of Committee of Creditors of the Company constituted under section 21 of The Insolvency and Bankruptcy Code, 2016 is scheduled to be held on Thursday, 12th November, 2020 at 4.00 pm inter alia to consider and approve the Unaudited Financial Results for quarter ended June 2019, quarter and half year ended September 2019, quarter ended December 2019 and audited Financial Result for the year ended 31st March, 2020.

The notice is also available at investor relations section of the company website i.e. <a href="https://www.coxandkings.com">www.coxandkings.com</a> and corporate announcement section on seindia.com and bseindia.com.

ber, 2020 Ashutosh Agarwala
As Resolution Professional of Cox & Kings Ltd.
(IBBI Reg No-IBBI/IPA-001/IP-P-01123/2018-2019/11901)



# **EQUITAS HOLDINGS LIMITED**

CIN: L65100TN2007PLC064069
Regd. Office: 410A, 4th Floor, Spencer Plaza, Phase II,
No.769, Mount Road, Anna Salai, Chennai-600002
Tel: 044-4299 5000 | Fax: 044-4299 5050
www.equitas.in | Email: secretarial@equitas.in


NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, November 13, 2020, inter-alia to consider and approve the unaudited financial results of the Company for the quarter and half year ended September 30, 2020. This intimation is also available on the website of the Company i.e.

www.equitas.in and the website of Stock Exchanges, i.e. www.bseindia.com and www.nseindia.com For Equitas Holdings Limited,

Place: Chennai Date: November 03, 2020

KIRLOSKAR ELECTRIC COMPANY LIMITED

Registered Office: No. 19, 2nd Main Road, Peenya 1st Stage, Phase -1, Peenya, Bengaluru – 560 058 CIN: L31100KA1946PLC000415, Phone: 080 28397256; Fax: 080 28396727 E mail: investors@kirloskarelectric.com; Website: www.kirloskarelectric.com



### NOTICE

Notice is hereby given in compliance with Regulation 29 read with Regulation 47(1) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended from time to time, that a meeting of Board of Directors of the Company will be held on Thursday, November 12, 2020 to consider and approve, inter alia, the Ind-AS compliant unaudited financial results (Standalone & Consolidated) of the Company for the quarter and half year ended September 30, 2020.

This information is also available on the website of BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) where the company's shares are listed & is also available on the website of the Company (www.kirloskarelectric.com)

Place: Bengaluru Date: 03.11.2020

Mutual Funds

Aditya Birla Sun Life Mutual Fund

By order of the Board For Kirloskar Electric Company Limited K S Swapna Latha Sr. General Manager (Legal) & Company Secretary

Khadims

KHADIM INDIA LIMITED Registered Office: "Kankaria Estate", 5th Floor, 6, Little Russel Street, Kolkata - 700071, West Bengal, India Website: www.khadims.co Tel No.: +91 33 4009 0501; Fax No.: +91 33 4009 0500 e-mail: compliance@khadi

CIN: L19129WB1981PLC034337 NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 and other applicable Regulations o the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given, that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, November 11, 2020 inter alia, to consider and approve the Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter and half year ended **September 30, 2020**. This information is also available on **www.khadims.com, www.bseindia.com** an

For and on behalf of Khadim India Limited **Abhijit Dan** Company Secretary & Head-Legal

**GOLDCREST CORPORATION LIMITED** CIN: L7499MH1983PLC029408 Devidas Mansion, 3rd Floor, Mereweather Road, Colaba, Mumbai – 400 039 Phone: 022 – 22837489 / 90

Website: www.goldcrestgroup.com Email: office@goldcrestgroup.com NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 47(1) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, November 13, 2020 inter alia, to consider and approve the Standalone and Consolidated Un-Audited Financial Results for the quarter and half year ended September 30, 2020 along with Limited Review Report. Pursuant to Regulation 47(2), the said notice may be accessed on the Company's website at www.goldcrestgroup.com and may also be accessed at the website of the Stock Exchange at www.bseindia.com

For GOLDCREST CORPORATION LIMITED

Date: November 4, 2020 Marisa Ferreira Company Secretary & Compliance Officer Place: Mumbal

PASPIRA ASPIRA PATHLAB & DIAGNOSTICS LIMITED Regd. Office: Flat No.2, R.D. Shah Bldg, Shraddhanand Road, Opp. Ghatkopar Railway Station

Ghatkopar (West) 400086 E-mail: info@aspiradiagnostics.com Website:www.aspiradiagnostics.com CIN: L85100MH1973PLC289209

NOTICE is hereby given pursuant to applicable provisions of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the Board of Directors of the Company shall meet on Tuesday November 10, 2020 consider and approve, inter alia, the unaudited financial results of the Company for the quarte ended September 30, 2020.

The said Notice may be accessed on the Company's website at https://www.aspiradiagnostics.com and may also be accessed on the Stock Exchange website at http://www.bseindia.com.

For Aspira Pathlab & Diagnostics Limited

Place: Mumbai Mamta May Date: November 03, 2020 Company Secretary

**Brigade Enterprises Limited** Corporate Identity Number (CIN): L85110KA1995PLC019126 Regd. Off.: 29th & 30th Floor, World Trade Cente Brigade Gateway Campus, 26/1, Dr. Rajkumar Road, Malleswaram-Rajajinagar, Bangalore - 560 055 Phone: 080 4137 9200 Email: investors@brigadegroup.com Website: www.brigadegroup.com



**Notice** 

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of the Company is scheduled on Wednesday, 11th November, 2020 to inter-alia consider & approve the unaudited standalone and consolidated financial results of the Company for the second quarter and half year ended on 30th September, 2020.

This notice may also be assessed on the Company's website at www.brigadegroup.com and may also be accessed on the website of the Stock Exchanges at www.nseindia.com and www.bseindia.com

For Brigade Enterprises Limited

Bangalore 3rd November, 2020

P. Om Prakash Company Secretary & Compliance Officer

Aditya Birla Sun Life AMC Limited (Investment Manager for Aditya Birla Sun Life Mutual Fund) Registered Office: One India Bulls Centre, Tower 1, 17th Floor, Jupiter Mill Compound, 841, S.B. Marg, Elphinstone Road, Mumbai - 400 013, Tel.; 4355 8000, Fax: 4355 8110/8111, CIN: U65991 MH1994PLC08081

Addendum No. 15/2020

Notice-cum-Addendum to the Statement of Additional Information ("SAI"), Scheme Information Document ("SID") and Key Information Memorandum ("KIM") of the Schemes of Aditya Birla Sun Life Mutual Fund

Undertaking of Investment Advisory Services by Aditya Birla Sun Life AMC Limited under Regulation 24(b) of SEBI (Mutual Funds) Regulations, 1996.

NOTICE IS HEREBY GIVEN THAT, pursuant to the no-objection from SEBI vide its email dated July 15, 2020, Aditya Birla Sun Life AMC Limited ("ABSLAMC"), Investment Manager to Aditya Birla Sun Life Mutual Fund ("The Fund"), will offer non-binding Investment Advisory Services (including credit research) to Funds/Schemes managed by Aditya Birla Sun Life Asset Management Company Pte. Limited, a wholly owned subsidiary of ABSLAMC incorporated in Singapore, in accordance with Regulation 24(b) of SEBI (Mutual Funds) Regulations, 1996 as amended from time to time.

In view of the above, the following provision will be inserted under section titled "Special Considerations" appearing in the SID and section titled "Other Activities of ABSLAMC" appearing

"Pursuant to the no-objection from SEBI vide its email dated July 15, 2020, ABSLAMC will offer non-binding Investment Advisory Services (including credit research) to Funds/Schemes managed by Aditya Birla Sun Life Asset Management Company Pte. Limited, a wholly owned subsidiary of ABSLAMC incorporated in Singapore. While undertaking the aforesaid business activity, ABSLAMC will ensure that (i) There is no conflict of interest with the activities of the Fund: (ii) Interest of the Unit holder(s) of the Schemes of the Fund are protected at all times; and (iii) This business activity is in Compliance with the provisions of Regulation 24(b) of SEBI (Mutual Funds) Regulations, 1996 and relevant circulars issued in this regard from time to time."

All other features and terms & conditions of the SID and SAI shall remain unchanged.

This Notice-cum-Addendum forms an integral part of SAI, SID and KIM issued for the Schemes read with the Addenda issued thereunder.

For Aditya Birla Sun Life AMC Limited (Investment Manager for Aditya Birla Sun Life Mutual Fund) Sd/-

**Authorised Signatory** 

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

Deepti R.

Company Secretary

Date: November 03, 2020

Place: Mumbai

# पोलिस भरती प्रशिक्षणासाठी मोफत प्रशिक्षण केंद्राचा जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम

कल्याण, दि. ३ : -संभाव्य पोलीस भरती लक्षात घेता पोलीस भरती परिक्षेची तयारी करीत पोलीस भरतीसाठी सज्ज होण्यासाठी तळागाळातील वंचित तरूणांना ठाणे पालघर सह संपूर्ण कोकणभर शैक्षणिक आरोग्य निलेश सांबरे आपल्या व सामाजिक काम करणारी सोबत सढैव उभे आहेत जिजाऊ संस्थाचे संस्थापक असा निलेश भगवान अध्यक्ष सांबरे यांच्या मार्गदर्शनाने म सर्व विद्यार्थ्यांना शभेच्छा ोफत पोलिस भरती प्रशिक्षण दिल्या केंद्र उभारत आहे यांनी या उपक्रमास समाजातील आनेक सौ.मोनिका तरुणांचा जिजाऊ संस्थेला

सांबरे,संदीप भरभरून प्रतिसाद मिळत आहे. जाधव,दिनेश धलपे,राजेश्री उपक्रमांतर्गत याच भोईर, भरत दळवी,जय आज कल्याण तालुक्यातील सोनवले, आदेश टिटवाळा येथे पोलिस भरती चव्हाण,कैलास पारधी,सचिन प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात सूरोशी,मयूर भोईर,इत्यादी आले.यावेळी मान्यवर उपस्थित होते. तरुणांना जिजाऊ संस्थेविषयी संस्थेचे अजित जाधव यांनी माहिती दिली तर अरविंद

वॉलफोर्ट फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड **नोंदणीकृत कार्यालय:** २०५ए, हरी चेंबर्स, एम बी मार्ग फोर्ट मंबर-४००००१ यएन:एल६५९२०एमएच<sup>-</sup>१९९४पीएलसी०८२९९२

सूचना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्कोजर येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० **सप्टेंबर,** २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता कंपनीचे टेणे याकरिता कंपनीच्या नोंदणीकत कार्यालयात **गुरुवार** . **१२ नोव्हेंबर, २०२०** रोजी दु.२.००वा. कंपनीच्या संचालक . मंडळाची सभा होणार आहे

सदर सूचना कंपनीच्या https://www.wallfort.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या https:// www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत च्यावतीने व करित वॉलफोर्ट फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड

दिनांक: ०३.११.२०२०

ठिकाण: मुंबई

**PUBLIC NOTICE** Notice is hereby given that M/S. JHA HOMES PVT. LTD. Through its Director MR. RAJESH JAIN, is Owner of Flat No. 1804, Bldg. No. W3, on 18th Floor, Building known as CODENAME BIG BANG, Society Known as CASA FRESCO A TO E CHS LTD., TMA(TNA)HSC/(TC)/ 30795/2018, Area 71.37 sq. mtr. Built-up, Lohda Amara, Kolshet Road, Thane West, Taluka & District Thane- 400 608. First Original Aurement which was by and Retween 608, First Original Agreement which was by and Between M/S ISHWER REALTY AND TECHNOLOGIES PRIVATE LIMITED (THE COMPANY) TO SHREEPRAKASH SHUKLA AND USHA SHUKLA (THE PURCHASERS), Agreement To Sale dated 08.01.2016, vide Documen No. TNN-2-367-2016, Registered agreement Dated 08.01.2016, said Original Agreement To Sell Agreement

Any person/s, banks, financial institutions, individuals company firms etc. having any claim shall file an objection n writing alongwith documentary evidence within 14 days from the date of this notice failing which it shall be assumed that no any person/s has any claim, whatsoever, on the said Flat, of which, please take a note. DILIP K PANDEY

Date : 04/11/2020 Date: 04/11/2020 Advocate High Court B/109, Bhaidaya Nagar "B" Bldg., Navghar Road Bhayandar (E), Dist. Thane – 401 105.

जाहीर नोटीस

नेहल सावल

कंपनी सचिव

कळविण्यात येते की, आमचे अशिल श्री. रामजीत महादेव सिंह आणि सौ.किरणलता सिंह हे फ्लॅट नं.डी, ) तल मजला साई विल्ला को आँ हौ सो लि गाल नगर, आचोळे रोड, नालासोपारा (पर्व), ता. वसई जि पालघर चे मालक असन सदर सदनिकेचे शेअर र्रेफिकेट ज्याचा क ५२ व डिस्टींक्टीव नं २५६ २६० असा आहे त्याची खरी प्रत हरवली आहे ज्यासंबंधी तुळींज पोलीस स्टेशन येथे प्रॉ.मिसींग रजि क्र. ३४६/२०२०, दिनांक २८/०१/२०२० रोजी दाखल केली आहे. तरी सदर शेअर सर्टीफिकेटची खरी प्र कोणाला सापडल्यास किंवा त्या संबंधी कोणाचार्ह कोणत्याही प्रकारचा विक्री,कुळरग,कब्जा,गहाण दान,बक्षीस,करार,मृत्युपत्र,कोर्ट दरबार वा अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क. हितसंबंध हिस्सा अधिका असल्यास त्यांनी त्या बाबत सदर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासन १४ दिवसांच्या आत आम्हास खालील नमद पत्त्यावर लेखी पराव्यासह कळवावे अन्यथ तसा कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क हितसंबंध,हिस्सा, अधिकार नाही व असल्यास तो सोडुन दिला आहे असे समजण्यात येऊन आमच्य अशिलांद्वारे संबंधीत सोसायटीकडुन ड्युप्लीकेट शेअर सर्टीफिकेट घेण्याची प्रक्रीया पुर्ण करण्यात येईल.

अंद्र निशिगंधा जयंत प्रग्त पत्ता : ए/१०१. काशी कपा को.ऑ.हौ.सो.लि.. दिपव मेडीकल जवळ, एस. टी. डेपो रोड, नालासोपारा (प) ता. वसई. जि.पालघर - ४०१ २०३

देशमुख व कैलास पारधी विषयी मार्गदर्शन केले तर सौ.मोनिका पानवे यांनी विद्यार्थ्यांना न घाबरता म ार्गक्रमण करत रहा जिजाऊ संस्था व संस्थापक अध्यक्ष

पोलिस

विश्वास दिला.तर

निलेश सांबरे यांनी

या कार्यक्रम प्रसंगी

जाहीर सुचना

\_\_\_\_ नाझा क्लायंट श्री. अजय पुरुषोत्तम रंगवाला यांच्य तर्फेसर्वांना सचना देण्यात येत आहे कि फ्लंट नंबर ८०२

८वा मजला, ५८. ०६ चौरस मीटर चटई क्षेत्राचे मालव

आहेत बिल्डिंग चे नाव शंकर स्मती सीएचएसएल, माव

रोड, मालाड वेस्ट मुंबई - ४०००६ ४. या नंतर "हे सदनिका

भाग न . २१६ ते २२५ , सह ज्यांचे प्रतिनिधित्व करणारे

श्री परुषोत्तम रंगवाला चौथ्या मजल्यावरील फ्लॅट क्र . ४०३

(पुनर्विकासापूर्वी जुना फ्लॅट), त्या सदनिकेचे मूळ मालक

होते. तर पुरुषोत्तम रंगवाला यांचे २६/०४/२००२ रोर्ज

निधन झाले. श्रीमती. प्रीतीदा पुरुषोत्तम रंगवाला

श्री. अजय परुषोत्तम रंगवाला आणि श्री. यतीन परुषोत्तर

रंगवाला हे त्यांचे एकमेव कायदेशीर वारस आहेत

तर दि. २४/०२/२०१६ (बीआरएल- १-७९१ -२०१६

रोजीची नोंदुणीकृत कायम वैकल्पिक निवास । जुन्या फ्लॅटच्या (फ्लॅट क्र.४०२, चौथ्या मजल्या) ऐवजी

प्रीतीदा पुरुषोत्तम रंगवाला त्या सदनिकेचे मालक बनतात

करणे असे सर्व लोक जयराम मिश्रा चाळ, गावंडेवी रोड,

पोयसर, कांदिवली पूर्व मुंबई येथील कार्यालयाव

अधोरेखित झालेल्यांपैकी काही असल्यास आक्षेप नोंदवा

आजच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आतमध्ये अपयर्श

ठरल्यास असे म्हटले<sup>ँ</sup> जाईल की वरील मालमत्तेवर कोणता

ओडवोकेट

जाहीर नोटीस

प्रदर नोटीसीने तमाम जनतेस कळविण्यात येते की

गांव मौजे तुळींज येथील फ्लॅट नं.सी/१०१,पहिला

जला, न्य संविता को-ऑप.हौ.सो.लि..सर्वे नं. २३.

१ व सर्वे नं १००/३ , दत्त नगर , विरार रोड ,नालासोपार

(पु), ता.वसई, जि.पालघर, ज्याचे क्षेत्र ३२.६२

र्जी मी बिल्ट अप आहे. सहर फ्लॅटचा भाग हाखला

क्रमांक २६ व भाग नं. १२६ ते १३० असा आहे. हा

फ्लॅट सवर्णा आत्माराम भिंगार्डे यांचे मालकीचा होता

त्यांचे दि.१९/०८/२०१९ रोजी निधन झाले असन त्याचे

तत्यपश्चात आमचे अशिल १.समती आत्माराम

भंगार्डे (आई) २ सरेश आत्माराम भिंगार्डे (भाऊ)

३.प्रभाकर आत्माराम भिंगार्डे (भाऊ), ४.सतीश

आत्माराम भिंगार्डे (भाऊ), ५.सुवर्णा अरुण काळोखे

(बहिण) मयत तर्फे तिचे वारस १)अरुण रामचंद्र

काळोखे २)कांचन स्वरुप लाड हेच तिचे कायदेशि

वारस आहेत. तरी सदर फ्लॅट सबंधी कोणाचा गहाण

दान, दावा, वारसा, करार वा अन्य कोणत्याही

प्रकारचा हक्क हितसंबंध असल्यास त्यांनी खालील

त्त्यावर ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासुन १४ दिवसांचे

आत कागदपत्रासह हरकत घ्यावी न घेतल्यास सदर

फ्लॅट आमचे अशिलांचे नावी करणेकामी पढील

पत्ता : शॉप नं. २३. शिवम अपार्टमेंट. सेंटल पार्क

स्वामी नारायण मंदिर समोर. नालासोपारा (पृ),ता

वसर्द जि पालघर मोबार्दल क ९६०४५१४५१०

ॲड. हितेश आर. पाटील

**कारवाई पर्ण केली जाईल याची नोंद घ्यावी**.

एल. जे. मिश्र

Place: Mumbai

Date: November 03, 2020

दावा नाही.

पणवे,धीरज

तरे,दत्तात्रय

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्यलेशन्स २०१५ च्य रेग्यलेशन ४७ अन्वये याद्वारे सचना देण्यात येते की. कंपनीच्या संचालक मेंडळाची सभा **मंगळवार. दि. १० नोव्हेंबर. २०२०** रोजी इतर गोष्टींसह कंपनीच्या **दि. ३० सप्टेंबर** २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामार्ह अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेऊन आणि पटलावर मांडण्यासाठी योजली आहे. शदर सूचना ही स्टॉक एक्सचेंजचे संकेतस्थळ www.bseindia.com, www.nseindia.com आणि कंपनीचे संकेतस्थळ www.nsail.com या वर उपलब्ध असणार आहे.

नॅशनल स्टील ॲन्ड ॲग्रो

इंडस्ट्रीज लिमिटेड

**नोंदणी कार्यालय :** ६२१, तुलसियानी चेंबर्स

नरीमन पॉईंट, मुंबई - ४०००२१. (एमएच)

फोन. +९१ २२ २२०२५०९८/२२८८६२६७

फॅक्स: + ९१ २२ २२०२५०८४

E Mail : investor\_relations@nsail.com Website : www.nsail.com शीआयएन:

एल२७१००एमएच१९८५पीएलसी१४०३७९

नॅशनल स्टील ॲन्ड ॲग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड करीता सही/ अनुराग गंगराडे कंपनी मचिव सभासदत्व क्र. एफसीएस९१८७ दिनांक : ०३ नोव्हेंबर, २०२०

# **UTTAM GALVA STEELS LIMITED** Regd Off.: Uttam House, 69, P. D'Mello Road, Mumbai 400 009. CIN: L27104MH1985PLC035806, Website: www.uttamgalva.com EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE PERIOD ENDED 30,09.2020.

	L	onsolidate	a
	Quarter	6 months	Quarter
Particulars	Ended	Ended	Ended
	30.09.2020	30.09.2020	30.09.2019
	Unaudited	Unaudited	Unaudited
Total Income From Operations	194.94	284.00	141.69
Net Profit / (Loss) from ordinary activities after Tax	19.39	(140.12)	(335.34)
Net Profit / (Loss) for the period after Tax (after	19.39	(140.12)	(335 34)
extraordinary items)	19.39	(140.12)	(333.34)
Total Comprehensive Income for the Period	38.91	(120.61)	(335.34)
Paid up Equity Share Capital (face value of Rs.10/- each)	142.26	142.26	142.26
Earnings Per Share (in Rs) before extraordinary items -	4.26	(9.85)	(22.57)
Basic & Diluted	1.36	(9.85)	(23.57)
Earnings Per Share (in Rs) after extraordinary items -	1.26	(9.85)	(22.57)
Basic & Diluted	1.36	(9.65)	(23.57)
Key figures for Standalone financial results:			

	Quarter	Uniterior	Quarter
Particulars	Ended	Ended	Ended
	30.09.2020	30.09.2020	30.09.201
	Unaudited	Unaudited	Unaudited
Total Income From Operations	193.56	281.86	131.1
Net Profit / (Loss) from ordinary activities after Tax	23.12	(131.42)	(332.38
Net Profit / (Loss) for the period after Tax	23.12	(131.42)	(333 38
(after extraordinary items)	25.12	(131.42)	(332.30
Total Comprehensive Income for the Period	23.12	(131.42)	(332.38
Note: The above is an extract of the detailed format			
the Stock Exchanges under Regulation 33 of the	SEBI (Listi	ng Obligat	ions and
Dil Di	£ £ +	L - O	lee Daniela

Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Result: are also available on the Company's webiste at <u>www.uttamgalva.com</u> and Stock Exchange's websites at www.bseindia.com & www.nseindia.com Certified by

**GS Sawhney** Milind Kasodeka Place: Mumbai **Chief Financial Officer** Interim Resolution Date: 3<sup>rd</sup> November, 2020. Professional (IRP) (CFO)



### **COMFORT COMMOTRADE LIMITED**

Registered Off.: A-301, Hetal Arch, S.V.Road, Malad (West), Mumbai 400064 Phone No.: 022-6894-9768, Fax: 022-2889-2527, Email: <u>ipo-commotrade@comfortsecurities.co.in;</u> Website: <u>www.comfortcommotrade.com</u> CIN: L51311MH2007PLC175688

# EXTRACTS OF THE UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED

Sr.		Standalone										
No.	Particulars		Quarter ende	d	Half Yea	Year Ended						
		30.09.2020	30.06.2020	30.09.2019	30.09.2020	30.09.2019	31.03.2020					
			Un-Audited		Un-A	Audited						
1	Total Income from Operations (net)	1428.30	2978.88	1171.48	4407.19	2058.39	3558.43					
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax)	-87.41	965.40	130.06	877.99	115.37	257.25					
3	Net Profit / (Loss) for the period (after Tax)	-30.40	696.67	93.56	666.27	76.78	171.70					
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-30.40	696.67	93.56	666.27	76.78	171.70					
5	Equity Share Capital (Face Value Rs.10/- Each)	1,002.00	1,002.00	1,002.00	1,002.00	1,002.00	1,002.00					
6	Other Equity	-	-	-	-	-	447.58					
7	Earnings Per Share (Basic & Diluted)* before and after extraordinary items	*-0.30	*6.95	*0.93	*6.65	*0.77	1.71					
	*Not Annualised											

प्रीतीदा पुरुषोत्तम रंगवाला त्या सदनिकेचे मालक बनतात.	ı								(Rs. In Lacs)				
तर श्रीमती. प्रीतीदा पुरुषोत्तम रंगवाला यांचे दिनांक -		Sr.		Consolidated									
०५/०९/२०१७ रोजी निधन झाले. श्री. अजय पुरुषोत्तम रंगवाला आणि श्री. यतीन पुरुषोत्तम रंगवाला यांना केवळ	N	lo.	Particulars		Quarter ende	d	Half Yea	ar ended	Year Ended				
कायदेशीर वारस म्हणून सोडले. यतीन पुरुषोत्तम रंगवाला				30.09.2020	30.06.2020	30.09.2019	30.09.2020	30.09.2019	31.03.2020				
यांनी श्री. अजय पुरुषोत्तम रंगवाला यांच्या बाजूने दिलेल्या					Un-Audited		Un-A	udited	Audited				
सदनिकेची दिनांक ०७/१०/२०२० (बीआरएल-८-		1	Total Income from Operations (net)	1428.45	2979.11	1171.82	4407.56	2058.81	3636.12				
५५४५-२०२०) रोजी नोंदणीकृत रिलीज डीईड या	117	2	Net Profit / (Loss) for the period (before Tax)	-89.09	960.45	123.22	871.36	93.12	246.39				
माध्यमातून त्यांचे शेअर्स जाहीर केले आहेत. माझा क्लायंट	117	3	Net Profit / (Loss) for the period (after Tax)	-32.07	691.72	86.71	659.65	54.53	160.83				
या सद्गिकचा एकमेव मालक बनला आहे आणि आता त्या सद्गिका आणि समभागांच्या शीर्षकानुसार शुल्क तयार करण्याद्वारे बँक / वित्तीय संस्थांकडन सांगितले गेलेले फ्लंट		4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax)		224 72	20.74	050.05	54.50	100.00				
विरुद्ध कर्ज घेत आहे.	11-	_	and Other Comprehensive Income (after tax)]	-32.07	691.72	86.71	659.65						
नमृद् केलेले फ्लॅट किंवा त्यातील कोणत्याही भागावर विक्री,	11-3	5	Equity Share Capital (Face Value Rs.10/- Each)	1,002.00	1,002.00	1,002.00	1,002.00	1,002.00					
भिट, भाडेपट्टी, वारसा, विनिमय, गहाणखत, शुल्क, हक्क,		6	Other Equity	-	-	-	-	-	815.97				
मट, भाडपट्टा, वारसा, ावानमय, गहाणखत, शुल्क, हक्का, विश्वास, ताबा, सुलभता, संलग्नक किंवा अन्यथा कायदेशीर वारसांद्वारे दावा करणे किंवा अन्यथा हव्या त्या गोष्टीद्वारे दावा		7	Earnings per Share (Basic and diluted)* before and after extraordinary items	*-0.32	*6.90	*0.87	*6.58	*0.54	1.61				
ુવારતાજી ર લાવા વર્ષ્યા વસ્ત્રા અન્યવા હવ્યા ત્યા ગાષ્ટ્રાદ્વા લાવા	$I^-$												

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly and Half Yearly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Half Yearly Financial Results are available

> For and on behalf of the Board of Directors o Comfort Commotrade Limited

ANKUR AGRAWAL DIN: 06408167

# सनथनगर इंटरप्रायझेस लिमिटेड

सीआयएन:एल९९९९एमएच१९४७पीएलसी२५२७६८ **नोंदणीकृत कार्यालय:** ४१२, ४था मजला, १७जी, वर्धमान चेंबर, कावसजी पटेल रोड, हॉर्निमन सर्कल, फोर्ट, मुंबई-४०००९१. **दर::**९१-२२-२३०२४४००, फॅक्स:९१-२२-२३०२४५५०, वेबसाईट: www.sanathnagar.in, ई-मेल: investors.sel@lodhagroup.com ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	सपलला ातमाहा	सपलल अधवष	सपलला तिमाहा
तपशील	30.09.7070	30.09.2020	30.09.7099
	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	-	0.42	१.0४
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक  बाबपूर्व)	(४.१४)	(६.३३)	(१६.२०)
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर)	(४.१४)	(६.३३)	(१६.२०)
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर)	(४.१४)	(६.३३)	(9.70)
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (वर्षाकरिता एकत्रित नफा/(तोटा)			
(करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(8.88)	(६.३३)	(9.70)
समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रति)	३१५.00	३१५.00	३१५.00
राखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद			
पत्रकात दिल्यानुसार		(१४६७.३८)	
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रू.१०/-प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही)			
मूळ व सौमिकृत	(\$9.0)	(0.20)	(0.79)
टीपः सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ३३ नुसा	ार स्टॉक एक्सचेंजकडे	सादर करण्यात आले	ली त्रैमासिक वित्तीय

निष्कर्षाचा उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.sanathnagar.ir संचालक मंडलाच्या वतीने व करीत

सनथनगर इंटरप्राईजेस लिमिटेडकरीता

Rs. In lacs

संज्योत रांगणेकर **मंचालक** 

दिनांक: 0३.११.२०२० (डीआयएन: ०७१२८९९२)

# PUBLIC NOTICE

The General public is hereby informed that my self name Mr. Rajesh Gajanan Patne Earlier partner of " M/S SARASWAT RULLING PRESS' Office address at Shop No. 7-8, 13, Cawasji Patel Street Next to MEHER House Fort, Mumbai 400 001 had been revoked and relived self and company Mentioned as from the partnership firm "M/S Saraswati Rulling Press", has been closed and windur orever, which were established by my deceased Grand Father Mahadeo Bhiki Patne, and separated self from M/s Saraswati Rulling Press in all circumstances i.e. name Mr. Rajesh Gajanan Patne, now intending to compl adjudication in respect of M/S SARASWATI RULLING PRESS, and an person having any loan repayment debi rrears in salary, arrears of any mone related with furniture and fixture, or any advance payment issued against firm stock overhead payment or otherwise howsoever are hereby required to make the same known to undersigned with documentary proof at my office :- 11,datta niwas building peru baug, off, Arev Road Goregaon East, Mumbai 400 063. Mobile 9821690902 within 21 days from the date nereof, failing which the said procedure will be completed of Dissolution of partnership deed, of "M/S Saraswat Rulling Press" without any reference for such and any person having any loan repayment, debt, arrears in salary, arrears of any money related with furniture and fixture, or any advance payment issued against firm stock overhead payment of otherwise and the same if any shall be considered as waived. Please do note the Rajesh Gajanan Patne, M.: 9821690902

### **C**MMEX owering Exchange:

ठिकाण : मंबई

**COMMEX TECHNOLOGY LIMITED** 

Registered Office: 4th Floor Unit No 402 \ Old Nagardas Road, Andheri Fast Mumbai 400069 UN AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON SEPTEMBER 30, 2020 Extract of the Standalone and consolidated unaudited Financial Results for the guarter ended on 30.09.2020

	STANDALONE CONSOLIDATED												
Sr. No	Particulars	Quarter Ended on 30.09.2020 (unaudited)	Quarter Ended on 30.06.2020 (unaudited)	Quarter Ended on 30.09.2019 (unaudited)	Half Year Ended 30.09.2020 ( unaudited)	Half Year Ended 30.09.2019 ( unaudited)	Year Ended 31.03.2020 (Audited)	Quarter Ended on 30.09.2020 (unaudited)	Quarter Ended on 30.06.2020 (unaudited)	Quarter Ended on 30.09.2019 (unaudited)	Half Year Ended 30.09.2020 ( unaudited)	Half Year Ended 30.09.2019 ( unaudited)	Year Ended 31.03.2020 (Audited)
1	Total Income from Operations	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0
3	Net Profit for the period (before Tax, Exceptional and Extraordinary items) Net Profit for the period before tax (after	-6.22	-3.23	-11.36	-9.45	-19.65	-42.87	-7.26	-4.26	-12.34	-11.52	-19.53	-52.90
ľ	Exceptional items )	-6.22	-3.23	-11.36	-9.45	-19.65	-42.87	-7.26	-4.26	-12.34	-11.52	-19.53	-52.90
4 5	Net Profit for the period after tax (after Exceptional and Extraordinary items ) Total Comprehensive Income for the period	-6.22	-3.23	-11.36	-9.45	-19.65	-42.87	-7.26	-4.26	-12.34	-11.52	-19.53	-52.90
6	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital	-6.22 3380.76	-3.23 3380.76	-11.36 3380.76	-9.45 3380.76	-19.65 3380.76	-42.87 3380.76	-7.26 3380.76	-4.26 3380.76	-12.34 3380.76	-11.52 3380.76	-19.53 3380.76	-52.90 3380.76
8	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year  Earnings Per Share (of face value Rs2 /- each)	-	-	-	-	-	-3,883.42			-	-	-	-3,577.01
	for continuing and discontinued operations Basic Diluted	-0.01 -0.01	-0.01 -0.01	-0.01 -0.01	-0.02 -0.02	-0.02 -0.02	-0.03 -0.03	-0.01 -0.01	-0.01 -0.01	-0.01 -0.01	-0.01 -0.01	-0.01 -0.01	-0.03 -0.03

The Company follows Indian Accounting Standards ('Ind AS') notified by the Ministry of Coporate Affairs and accordingly results (inculding comparatives for all periods presented) have been prepared in accordance.

with the Ind AS effective on the date of adoption of the results by the Board.

The above unaudited financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 03.11.2020.

Disclosure of Segment-wise information is not applicable as Software Development is the Company's only business segment.

The consolidated financial statements for the quarter ended 30.09.2020 are prepared in accordance with AS-21 and AS-27 notified under setion 133 of The Companies Act. 2013.

Corresponding figures of the previous quarter/year have been regrouped, recasted and reclassified to make them comparable wherever necessary.

Although as per the Audited Balance Sheet of the Company for the year ending on 31-3-2020 the Share Capital and General Reserves of the Company are fully eroded due to past losses and write off of all the obsolete assets during the earlier years and Net Current Assets are in the negative, due to short term liabilities being heavy, the Company intends to revive its business and continue its market activities as a Software Developer. The Company is in talks with few strategic investors who are keen on making long term investments in the form of Equity. The lalks with the investors are fairly at an advanced stage and the Management is confident that the proposed investments are likely to fructify in the third or fourth quarter of the current Financial Year 2020-21. The Company also intends to revive various issues with the current investors & lenders and come to an amicable settlement with them, paying way for the revival of the Company very soon. Hence, in the opinion of the Management of the Company, the Company can be treated as Going Concern

Mr. Javant Mitra Managing Director DIN:00801211

#### **KUSAM ELECTRICAL INDUSTRIES LTD.**

CIN: L31909MH1983PLC220457 Regd off: G-17 Bharat Industrial Estate T. J. Road, Sewree (W), Mumbai-400 015 Tel.: 24124540 | Fax: 24149659 Email: kusammeco.acct@gmail.com Website: www.kusamelectrical.com

NOTICE

Regulation 47 of SEBI (LODR) Regulation

2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, 10th November, 2020 to consider and approve, the Un-audited Financial Results for the quarter ended 30th September, 2020.

For, Kusam Electrical Industries Limited Amruta Lokhande

Company Secretary 8 Compliance Officer Place : Mumbai Date: 3rd November, 2020

#### एफजीपी लिमिटेड

**ोंदणीकृत कार्यालय:** कमर्शियल युनियन हाऊस ९, वॉलेस स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४००००१. **गएन:**एल२६१००एमएच१९६२पीएलसी०१२४०६ वेबसाईट:www.fapltd.in

ई-मेल:investors@fgpltd.in दूर.क्र.:(०२२) २२०७०२७३, २२०१५२६९ सूचना

म्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेयुलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ ु सार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता कंपनीचे . तेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकपिता बधवार ११ नोव्हेंबर २०२० ग्रेजी कंपनीच्या

www.fgpltd.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंज लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर पलब्ध आहेत

प्रदर सचना समाविष्ट माहिती कंपनीच्य

दिनांक: 0३.११.२०२० कंपनी सचिव

. पंचालक मंडळाची सभा होणार आहे.

— तमाम जनतेस या नोटीसीद्वारे कळविण्यात ये की माझे अशिल शिला अपार्ट को.ऑप.हौ.सो.लि. केबीन रोड (पु) ४०११०५ या सोसायटीतील सदनिका क्र. ३०१ बाबत सभासदत्व मिळावे म्हणुन श्री. राकेश रामराज

पाल यांनी संस्थेकडे अर्जे केला आहे सदर सदिनका ३०१ संस्थेच्या दप्तरी श्री रामराज पाल यांचे नावे होती. त्यांचे दिनांक १९.०४.२०१९ रोजी निधन झाले आहे त्याच प्रमाणे अर्जदारांनी बंधपत्र वारसांचे सत्यप्रतीज्ञ

सुद्धा दिलेले आहे. या हस्तांतरण बाबतीत कोणत्याही वारसांच्या बँकेच्या किंवा इतर वारसांच्या कोणत्याहं प्रकारच्या हरकती असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध होताच १५ दिवसांच्या आत माझ्य खालील पत्यावर संपर्क साधावा अन्यथा कोणाचीही हरकत नाही असे समजुन सदर सदनिकीचे संभासदत्व श्री राकेश रामराज पाल यांचे नावे दिले जाईल त्यानंतर येणारी हरकत हि संस्थेचे पदाधिकारी व सभासद यांचेव तंधनकारक नमेल

दि. <u>०४/११/२०२०</u> ॲड. डी. डी. राईलकर ाद. ०४/११/२०२० जी-८, हंसा को-ऑप.हौ.सोसा.लि., गोडदेव गांव, भाईंदर (पूर्व), ता. जि. ठाणे



# **BNP PARIBAS**

Investment Manager: BNP Paribas Asset Management India Private Limited (AMC) Corporate Identity Number (CIN): U65991MH2003PTC142972

Registered Office: BNP Paribas House, 1 North Avenue, Maker Maxity, Bandra Kurla Complex, Bandra - East, Mumbai - 400 051. Website: www.bnpparibasmf.in • Toll Free: 1800 102 2595

### NOTICE CUM ADDENDUM NO. 47/2020

#### Notice cum Addendum to the Statement of Additional Information (SAI) of BNP Paribas Mutual Fund (the Fund): Appointment of new Fund Accountant:

Notice is hereby given that the Fund Accountant of the schemes of BNP Paribas Mutual Fund has been changed to SBI-SG Global Securities Services Private Limited (SBI-SG) from The Hongkong and Shanghai Banking Corporation Limited (HSBC) with effect from November 01, 2020. SBI-SG has its registered office at B Wing, Jeevan Seva Annexe Bldg, Ground Floor, S V Road, Santacruz (West), Mumbai-400 054. The Fund Administrator provides fund accounting, Net Asset Value calculation and other related services. SBI-SG will charge a fee as per the Fund Accounting Services Agreement.

Note: This Notice cum addendum forms an integral part of the SAI of the Fund. All other terms and conditions mentioned in the SAI remain unchanged

For BNP Paribas Asset Management India Private Limited (Investment Manager to BNP Paribas Mutual Fund)

Jyothi Krishnan

Head of Compliance, Legal & Secretarial

Date: November 03, 2020

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS. READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

# प्रॉक्टर ॲण्ड गॅम्बल हेल्थ लिमिटेड

(पुर्वीची मर्क लिमिटेड)

सीआयएन: एल९९९९९एमएच१९६७पीएलसी०१३७२६

नोंदणीकृत कार्यालय: गोदरेज वन, ८वा मजला, पीरोजशानगर, पूर्व द्रुतगती महामार्ग, विक्रोळी (पूर्व), मुंबई-४०००७९. द्र.:९१-२२-२५१८६८२८; फॅक्स:९१-२२-६८६६९०००, वेबसाईट:www.pghealthindia.com; ई-मेल:investorgrievance.im@pg.com, गुंतवणूकदार हेल्पलाईन क्रमांक:+९१-८२९१९०२५२०

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची **५३वी** वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **गुरुवार, २६ नोव्हेंबर,** २०२० रोजी द.३.३०वा. एजीएम घेण्याच्या सुचनेत विहितप्रमाणे विषयावर विमर्ष करण्याकरिता, सहकार मंत्रालय (एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२०, १४/२०२०, १७/२०२० आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) द्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ (यापुढे परिपत्रके म्हणून संदर्भ) नुसार कोविड-१९ महामारीमुळे सामायिक ठिकाणी सदस्यांची वास्तविक उपस्थितीशिवाय व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी) व अन्य दृकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) होणार आहे.

एमसीएद्वारा वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दि.५ मे, २०२० आणि सेबीद्वारा वितरीत दिनांक १२ मे, २०२० रोजीचे परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ नुसार वित्तीय वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवालासह सुचना सर्व सदस्यांना ज्यांचे ई-मेल कंपनीकडे नोंद आहेत त्यांना दिनांक ३ नोव्हेंबर, २०२० रोजी विद्युत स्वरुपात पाठविले आहेत. वार्षिक अहवालासह सूचनेची प्रत कंपनीच्या <u>www.pghealthindia.com/investors</u> तसेच बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

व्हीसीमार्फत एजीएममध्ये सहभागी होण्याकरिता माहिती एजीएम घेण्याच्या सूचनेत नमुद आहे. व्हीसी/ओएव्हीएममार्फत उपस्थित सदस्यांची कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ नुसार एजीएमकरिता गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली

भागधारकांना त्यांचे मत/प्रश्न देण्याची इच्छा असेल त्यांनी सूचनेच्या तारखेपासून २३ नोव्हेंबर, २०२० रोजी सायं.५.००वा. भाप्रवे पर्यंत investorgrievance.im@pg.com वर त्यांचे नाव, डिमॅट खाते क्र/फोलिओ क्र., ई-मेल, मोबाईल क्रमांक नमुद करून त्यांची विनंती पाठवावी. जे सदस्य वक्ता म्हणून स्वतःची नोंद करतील त्यांना एजीएम दरम्यान त्यांचे मत/प्रश्न विचारण्याची संधी दिली जाईल. एजीएमकरिता वेळेच्या उपलब्धतेनुसार वक्त्यांची व प्रश्नांची संख्या मर्यादित राखण्याचे अधिकार कंपनीकडे आहेत.

सदर सुचना वितरण तारखेपासून एजीएमच्या तारखेपर्यंत अर्थात दिनांक २६ नोव्हेंबर, २०२० पर्यंत सदस्याद्वारे कोणतेही शुल्क निरीक्षण करावाचे असल्यास त्यांनी <u>investorgrievance.im@pg.com</u> वर ई-मेल पाठवावा.

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ सहवाचिता त्यातील नियमाअंतर्गत ५३व्या एजीएममध्ये घोषित झाल्यास समभागांवरील अंतिम लाभांश देण्याकरिता पात्र सदस्यांची नावे निश्चिती उद्देशाकरिता गुरुवार, २० नोव्हेंबर, २०२० ते बुधवार, २६ नोव्हेंबर, २०२० (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनी सदस्यांचे नोंद पुस्तक व भागहस्तांतर पुस्तक बंद ठेवण्यात येईल.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता त्यातील नियमाअंतर्गत आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्यलेशन्स. २०१५ च्या नियम ४४ च्या तरतदीनसार एजीएममध्ये विमर्पीत करावयाचे विषयासंदर्भात सदस्यांनी कंपनीने रिमोट ई-वोटिंगची सुविधा दिलेली आहे. रिमोट ई-वोटिंग कालावधीत रिववार, २२ नोव्हेंबर, २०२० रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि बुधवार, २५ नोव्हेंबर, २०२० रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल. सदर कालावधी दरम्यान कंपनीच्या सदस्यांना, ज्यांच्याकडे वास्तविक स्वरुपात किंवा डिमॅट स्वरूपात दिनांक १९ नोव्हेंबर, २०२० रोजी भागधारणा असेल त्यांना त्यांचे मत विद्युत स्वरुपात देता येईल. तदुनंतर ई-वोटिंग पद्भुत बंद केली जाईल. सदस्यांने ठरावांवर दिलेले मत त्यास पढ़े बदलता येणार नाही. कंपनीने मतांची तपासणी संचालनाकरिता कंपनीने कार्यरत कंपनी सचिव श्री. भुमित्रा व्ही. ढोलांकिया आणि त्यांच्या अनुपस्थितीत श्री. नृपंग ढोलांकिया, ढोलांकिया ॲण्ड असोसिएटस् एलएलपी यांची तपासणीस म्हणून नियुक्ती केली आहे.

नोंद दिनांक अर्थात गुरुवार, १९ नोव्हेंबर, २०२० रोजी डिपॉझिटरीद्वारे तयार केलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात किंवा सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग सुविधा घेण्याचा किंवा एजीएममध्ये सहभागी होण्याचा व मतदान करण्याचा अधिकार असेल. ई-वोटिंगकरिता माहिती व प्रक्रिया एजीएम सचनेत नमद आहे. ज्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल नोंद केलेले नाहीत त्यांनी ई-वोटिंगकरिता खालील सूचनांचे पालन करावे.

- वास्तविक स्वरुपात भागधारणा असल्यास त्यांनी फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भागप्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दर्शनी व मागील), पॅन (पॅनकार्डची स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत), आधार (आधारकार्डची स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत) असे तपशील einward.ris@kfintech.com व investorgrievance.im@pg.com वर ई-मेल करावे.
- डिमॅट स्वरुपात भागधारणा असल्यास त्यांनी डीपीआयडी-सीएलआयडी (१६ अंकी डीपीआयडी+सीएलआयडी किंवा १६ अंकी लाभार्थी आयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित लेखा अहवालाची प्रत, पॅन (पॅनकार्डची स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत), आधार (आधारकार्डची स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत) असे तपशील einward.ris@kfintech.com व <u>investorgrievance.im@pg.com</u> वर ई-मेल करावे.

ई-बोटिंग संदर्भात काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास तुम्ही फ्रिक्वेन्टली आस्कड क्वेश्चन्स (एफएक्य) आणि www.evoting.nsdl.com वर डाउनलोड सेक्शन अंतर्गत भागधारकांकरिता उपलब्ध ई-वोटिंग युजर मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा किंवा टोल फ्री क्रमांक १८००-२२२-९९० वर संपर्क करावा किंवा evoting@nsdl.co.in वर ई-मेल करावा. सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी लाभांश हस्तांतरणाकरिता विद्युत स्वरुपातील त्यांचे बँक तपशील नोंद/अद्यायावत करावे आणि याबाबत:

- विद्युत स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी) यांच्याकडे बँक तपशील सादर करावे
- वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे बँक तपशील तसेच त्यांचे बँक खातेबाबत कोरे रद्द केलेला धनादेशाची छाया प्रत निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी (आरटीए) मे. केफिन टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे सादर करावेत.

एजीएममध्ये सहभागी होण्याकरिता माहिती तसेच एजीएम दरम्यान ई-वोटिंग किंवा रिमोट ई-वोटिंगमार्फत मत देण्याची पद्धतीकरिता सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी एजीएमच्या सूचनेचा संदर्भ घ्यावा.

यापुढे भागधारकांनी नोंद घ्यावी की, आयकर कायदा १९६१ (कायदा) च्या तरतुदीनुसार, सुधारितप्रमाणे आणि भारतीय वित्तीय कायदा २०२० च्या तरतुदीनुसार १ एप्रिल, २०२० नंतर घोषित आणि कंपनीद्वारे दिलेला लाभांश हे भागधारकाच्या हस्ते करयोग्य आहे आणि कंपनीने लागु दराने भागधारकांना लाभांश उत्पन्नाचे वितरणावर स्रोताकडील कर कपात (टीडीएस) करणे आवश्यक आहे. लागूप्रमाणे योग्य टीडीएस दर निश्चिती करण्यास आम्हाला सुलभ जावे याकरिता भागधारकांना विनती आहे की, त्यांनी अंतिम लाभांशाच्या वेळी टीडीएस कपात करण्यास कंपनीला सुलभ जावे याकरिता https:// www.pqhealthindia.com/investors वेबसाईटवर देण्यात आलेले दिनांक ३० सप्टेंबर, २०२० रोजीचे आमचे पत्रात नमुद आवश्यक दस्तावेज सादर करावेत. सदर दस्तावेज (पुर्णपणे भरलेले व स्वाक्षरी केलेले) कंपनीचे आरटीए केफिन टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या https://ris.kfintech.com/form 15 वेबसाईटवर १५ नोव्हेंबर, २०२० पर्यंत अपलोड करावेत जेणेकरून कंपनीला योग्य टीडीएस निश्चित करून कपात करणे शक्य होईल. कोणत्याही स्पष्टीकरणाकरिता कृपया आम्हाला <u>einward.ris@kfintech.com</u> किंवा <u>investorgrievance.im@pg.com</u> वर कळवावे.

मंडळाच्या आदेशान्वये सही / -प्रिती बिष्नोई

कंपनी सचिव

ठिकाण: मंबर्ड दिनांक: ०३ नोव्हेंबर, २०२०

मुख्य कार्यालय - एम. एस. मीडिया ॲण्ड पब्लिकेशन प्रा. लि. करिता मुद्रक, प्रकाशक, व्ही.पी. चांदवडकर यांनी सोमानी प्रिंटींग प्रेस, गाला नं. ३ आणि ४, अमिन इंडस्ट्रीअल इस्टेट, सोनावाला क्रॉस रोड, नं. २, जवाहर नगर फाटक ब्रीज, गोरेगाव (पूर्व), मुंबई- ४०० ०६३ येथे छापून एम. एस. मीडिया ॲण्ड पब्लिकेशन प्रा. लि. केसर प्लाझा, ५०२ ए/विंग, प्लॉट नं.२३९. आर. डी. पी-६ म्हाडा लेआऊट, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई ४०००६७ येथून प्रसिद्ध केले. दूरध्वनी : ०२२-२०८९१७६, ०२२-२८६९७६४५/४७, ०९८३३८५२९११ फॅक्स :२८६८२७४४ अंकात प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेख यामधील व्यक्त झालेल्या मतांशी संपादक, संचालक सहमत असतीलच असे नाही. संपादक - डी.एन.शिंदे, कायदेविषयक सल्लागार - अंड. भानुदास जगताप आणि एमकेएस लिगल असोसिएट्स, RNI No. MAHAMAR/2001/05426. ई-मेल : mumbai.lakshadeepp@gmail.com, lakshadeepp@rediffmail.com./msmedia@rediffmail.com, mumbailakshadeepnews@gmail.com.